

Regd. Off. : A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri West), Mumbai - 400 053. Tel./Fax : 6550 1200 • www.shalimarpro.com • email : contact@shalimarpro.com CIN : L01111MH1985PLC228508

09th February, 2021

**BSE Limited** Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

Ref : Scrip ID:- <u>SHALPRO</u> Scrip Code :- <u>512499</u>

### Sub: Newspaper Publication of Notice of the Board Meeting to be held on 12th February, 2021

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 09<sup>th</sup> February, 2021 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 12<sup>th</sup> February, 2021;

1. Active Times (English)

2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

### FOR SHALIMAR PRODUCTIONS LIMITED

(Tilokchand Kothari) Director 00413627



Encl: a/a

### **ACTIVE TIMES**

## **Business**

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mrs. Prabha Ajit Naik and Late Ajit P. Naik Address is Regal Classic Co-operative Housing Society Ltd. Star Residency, Evershine <u>City, Vasai East 401208.</u> has Lost and Misplaced the Share Certificate not Traceable original share certificate if any one found the same, Please inform the undersigned with in**14 days** from the date of this Public Notice. Failing which no claim thereafter would be Duplicate share certificate would be issued by the Society to the said member Date: 09-02-2021/ Place: Mumbai

Sd/-Prabha Ajit Naik

ALNA TRADING AND EXPORTS LIMITED CIN:L51900MH1981PLC025145 Registered Office: Allana House, 4, J A Allana Road, Colaba, Mumbai-400 001. EMAIL: pkhulbe@allana.com www.alna.co.in NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 12th February, 2021 at 4.00 p.m. at its Registered Office at Allana House, 4 J.A. Allana Marg, Colaba, Mumbai-400 001 inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the third quarter ended on 31st December, 2020

By Order of the Board of Directors For ALNA TRADING AND EXPORTS LIMITED (Prakashchandra Khulbe)

Company Secretary & Compliance Officer Place:Mumbai Co Date : 2nd February, 2021

### PUBLIC NOTICE

Smt. Urmila laxman Sarvaiya says that, the said room No. 04, Ground Floor, Chawl No.04, BIT Chawl No. 01 to 04, Keshavrao Khadey Marg, Satrasata, Mumbai 400011 is presently standing in the name of Mr. Raju Dagadu Ahire. If anybody having any objection for transfer of said room. So please contact to A.O. (Estate), 'E' Ward, BMC Office, 10, Shaikh Hafizuddin Marg, 1st Floor, Byculla, Mumbai 400008 within 15 days otherwise, said Room No. 04 will be transferred in my name i.e. Smt. Urmila Laxman Sarvaiya as per Rules & Regulations and policies of BMC which may please note. Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Date: 09-02-2021

Notice is hereby given to the public at large that, One Yamuna S. Kotian was the owner of Flat A/308, Shree Surya CHS Ltd., situated at Pathak Road, Hanuman Nagar, Bhayandar East, Dist Thane-401105. The said Yamuna S. Kotian died intestate at Bhavandar or 22/08/2018 leaving behind her surviving legal heirs three sons by name Mr. Manoj S. Kotian, Mr. Ashok S. Kotian, and Mr. Rajesh S. Kotian and one marriage daughter by name Mrs. Pushpa P. Salian are the legal representatives as per succession law and there are no othe

heirs and legal representatives. Now my clients intend to make an application to the said society for the transfer of the said flat and the said share and interest in the capital o the society in their names. having any interest rights, title or any type of claims through any legal heirs of the deceased persons in respec of the said flat should intimate the same in writing to me or my office address: Shop No 58, Ground floor, Ostwal Park, Building No. 7 Jesal Park Road, Bhayandar (East), Dist. Thane, or to my client along with documentary proof within 14 days from the date of publishing this notice, failing which my client will proceed with proceedings in respect of the said Flat.

A. R. DUBEY Date:09/02/2021 Advocate High Court M.: 9323598618

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED egd. Off.: -A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B Off Link Road, Andheri (w), Mumbai-400053 Tel: 022-65501200, Website: www.shalimarpro.com Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508 NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 19 read with Regulation 47 of the SEBI (Listing 20 Joligations and Disclosure Requirements) Regulations, 10 5, a Meeting of the Board of Directors of the 20 company will be held on 12<sup>®</sup> February, 2021, at the Registered Office of the Company, inter-aila, to onsider and approve the Un-Audited Financial Results for the third quarter and nine months ended 4<sup>®</sup> December 2020 alongwith other business if any. <sup>#</sup> December, 2020 alongwith other business, if an is information is also available on the website SE Limited - www.bseindia.com where the securitie the Company are listed and is also available of Company-www.shalimarpro.coi For Shalimar Productions Limite

)2.2021 (Tilokchand Kothari) Director - DIN: 00413627 VISAGAR POLYTEX LIMITED

> Andheri (W), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215 NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 12<sup>th</sup> February, 2021, at the Registered Office of the Company, inter-alla, to consider and approve the Un-Audited Financial Results for third quarter ended 31<sup>th</sup> December, 2020 along with other business ong with other business. nis information is also available on the website o Vational Stock Exchange (NSE) - <u>www.nseindia.com</u> & Bombay Stock Exchange (BSE) - <u>www.bseindia.com</u> where the securities of the Company are listed and where the securities of the Company are noted and s also available on the website of the Company -www.visagarpolytex.in. For Visagar Polytex Limited Sd/-

(Tilokchand Kothari) Managing Director DIN: 00413627 SAGAR PRODUCTIONS LIMITED No. B-302, "Royal Sands", Ajmera Complex, Shashtri N Behind Citi Mall, Off New Link Road, Andheri West, Mumbai City - 400053 Tel: 022-49725443 winded city = 40005 fei: 022=472543, wsagarproductions.com, Email: <u>splgrive@rediffmail.co</u> CIN: L9300MH1980PLC170432 <u>Notice</u>

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 13<sup>th</sup> February, 2021 at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2020 alongwith ther business, if any. This information is also available on the website of ombay Stock Exchange (BSE) – <u>www.bseindia.com</u> here the securities of the Company are listed and also available on the website of the Company 3 also avenues -<u>www.sagarproductions.com</u>. For Sagar Productions Limited Sd/ (Kalakad Sathi) Date: 09.02.2021

Whole-time Directo ace: Mumbai DIN: 00150876 MAHARASHTRA CORPORATION LIMITED

### Mumbai-400058 Tel. No.: 022-67424815, Website: <u>www.mahacorp.in</u>, Email: <u>mcl@</u> CIN: L71100MH1982PLC0287 <u>NOTICE</u>

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Dbligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 12° February, 2021 at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended JT December, 2020 alongwith other business. This information is also available on the website of SEL Limited - www.bseindia.com where the securities SE Limited - www.bseindia.com where the securitie of the Company are listed and is also available on the website of the Company - www.mahacorp.in. For **Maharashtra Corporation Limit**ed So (Tilokchand Kothar

#### ate: 09.02.2021 ace: Mumbai Managing Director DIN: 00413627 PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, by voluce is hereby given to the public at large that yirtue of an Agreement dated 15/06/2012 One Sulakshana Sitaram Pednekar alonghwith sitaram Murari Pednekar had purchased residential a Flat premises on ownership basis i.e. Flat No. 004 in "B" Wing, in the building known as Mira Park of New Mira Dearting Charles and the date to be "B' Wing, in the building known as Mira Park of New Mira Paradise Chs. Lid. Opp. Geeta Nagar Phase-II, behind Old Petrol Pump, Mira Road (East) Thane from Shri Kirit B. Tanna. The said sitaram Muran Pednekar die intestate on at Mira Bhayandar 25/10/2020 leaving behind their surviving his widow Sulakshana Sitaram Pednekar and two sons viz. Sachin Sitaram Pednekar & Shiyam Sitaram Pednekar are the heirs and Ibga presentatives as per succession law and ther representatives as per succession law and there are no other here's and legal representatives. Now my clients intend to make an application to the said society for the transfer of the said flat and the said share and interest in the capital of the society in their names. having any interest, rights, title or any type of claims through any needs, ngins, due or any type of claims through any legal heirs of the deceased persons in respect of the said flat should intimate the same in writing to me or my office address: Shop No. 58, Ground floor, Ostwal Park, Building No. 7, Jesal Park Road, Bhayandar (East), Dist. Thane, or to my client along with ocumentary proof within 14 days from the date of

# Hedge funds bet on oil's 'big comeback' after pandemic hobbles producers

TORONTO: Hedge funds are turning bullish on oil once again, betting the pandemic and investors' environmental focus has severely damaged companies' ability to ramp up production.Such limitations on supply would push prices to multi-year highs and keep them there for two years or more, several hedge funds said.

The view is a reversal for hedge funds, which shorted the oil sector in the lead-up to global shutdowns, landing energy focused hedge funds gains of 26.8% in 2020, according to data from eVestment. By virtue of their fastmoving strategies, hedge funds are quick to spot new trends.Global oil benchmark Brent has jumped 59% since early November when news of successful vaccines emerged, after Covid-19 travel curbs and lockdowns last year hammered fuel demand and collapsed oil prices. Last week it hit pre-pandemic levels close to \$60 a barrel.US crude has climbed 54% to around \$57 per barrel during the same period."By the summer, the vaccine should be widely provided and just in time for summer travel and I think things are going to go gangbusters," said David D Tawil, co-founder at New York-based eventdriven hedge fund, Maglan Capital, and interim CEO of Centaurus Energy.

Tawil predicted prices of \$70 to \$80 a barrel for Brent by the end of 2021 and is investing long independent oil and gas producers.

Hedge funds' bullish bets come despite the International Energy Agency warning in January a spike in new coronavirus cases will



hamper oil demand this year, and a slow economic recovery would delay a full rebound in world energy demand to 2025.

Normally, oil producers would ramp up production as prices increase, but a move by environmentally focused investors from fossil fuels to renewables and caution by lenders leaves them hard-pressed to respond, hedge funds and other investors say.

The pace of output recovery in the United States, the world's No. 1 oil producer, is forecast to be slow and will not top its 2019 record of 12.25 million barrels per day (bpd) until 2023. Production in 2020 tumbled 6.4%

to 11.47 million bpd. The Organization of the Petroleum Exporting Countries, which has also revised down demand growth, however, still expects output cuts to keep the market in deficit throughout 2021."We are going to see some incredible oil prices over the next couple of years, incredibly hot," said Tawil. Global crude and condensate production was down 8% in December from February 2020, prior to the pandemic's spread accelerating, according to Rystad Energy.North America's output was down 9.5% and Europe's production declined just 1% over the same time period.US sanctions against Venezuela

and declining oilfields in Mexico have kept oil output from Latin America sluggish. Some banks are forecasting the United States, which leads with the number of Covid-19 cases, to reach herd immunity by July, which would greatly stimulate oil demand, said Jean-Louis Le Mee, head of London-based hedge fund Westbeck Capital Management, which is long a mix of oil futures and equities."Oil companies, for the first time in a long time, are likely to make a big comeback," he said. "We have all the ingredients for an extraordinary bull market in oil for the next few years."In the United States, hedge funds increased their allocation to Exxon Mobil Corp by 21,314 shares in the third quarter, the most recent US filings compiled by Symmetric.io showed.Hedge funds added another 9,070 shares of US majors ConocoPhillips and 4,144 to Chevron Corp over the same time period.

Elsewhere, shorting activity in BP PLC fell by 16 million shares on February 4 but increased slightly in European oil major Royal Dutch Shell Plc by 1.9 million shares, data from FIS'Astec Analytics showed.

Some investors remain skeptical on Canadian oil companies, among the world's most carbon-intensive producers, though they are bouncing back faster from the pandemic than the United States.Current short positions rose in 10 out of 14 Canadian oil companies in the Toronto energy index during the second two weeks of January, according to filings reviewed by Reuters.

## HCL Tech declares one-time bonus worth over Rs 700 cr for staff to mark USD 10 bn-revenue milestone

The special bonus will be paid to employees in February 2021, amounting to nearly USD 90 million plus payroll taxes in some countries, the impact of which is excluded from FY21



said in a statement.

HCL Technologies said it is "issuing a onetime special bonus to employees around the world" worth over Rs 700 crore in recognition of its recent milestone of crossing the USD 10 billion mark in revenue for 2020.

"In celebration and gratitude all employees with one year of service or greater will receive a bonus, the equivalent of ten days' salary," the statement said.Despite an unrelenting pandemic, each and every member of HCL family demonstrated strong commitment and passion, contributing to the growth of the organisation, Apparao VV, Chief Human Resources Officer, HCL Technologies said."The USD 10 billion revenue milestone is a testament of our remarkable resilience as an organisation and the entrepreneurial spirit of our 1,59,000 plus employees,? Apparao added.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Agreement for Sale dt. 9th June 1986 between M/s Shreeji Builders & Jagdish Shivanand Desai for the flat No.02, Building No.03, Bhakati CHS, Ananad Park, Near Shrirang Society, Thane (W) 400601, has been lost/misplace. All persons are hereby informed that on behalf of my client Ms.Manali V Patil & Ms.Sayali V Patil, the undersigned advocate hereby invites claims or objection, if any for the transfer of the said flat. In case of any kindly claims/objection intimate the undersigned advocate along with the relevant documents within 14 days from the date of publication of this notice.

Sachin R Kamble Advocate High Court Add : A/102.1st Floor, Thakkar House Castel Mill Naka, Thane (W)

### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public in large that Flat no. 206, admeasuring 465 sq.ft. Built-up Area situated on the 2<sup>nd</sup> Floor, B-wing in Vaishnavi CHS. Ltd. Situated at Kalwa, Thane, was standing in the name of Kruti Kishor Patil, Prathmesh Kishor Patil & Purva Kishor Patil. As per the Agreement for Sale executed dated 29/12/2020 between Kruti Kishor Patil, Prathmesh Kishor Kishor Patil, Prathmesh Kishor Patil & Purva Kishor Patil as the Vendors and Mr. Somnath Santosh Patil & Mrs. Vaishali Somnath Patil, as the Purchaser bearing registration no. 14124/2020 dated 30/12/2020 the said flat has been sold to them. Anybody having any objection/claim to the aforesaid transaction with respect to the acid flat i/core called upon to the said flat is/are called upon to place his/their objection/claims at the address of the undersigned Advocate and/or direct to the vendor above named, within a period of 15 days from the date of publication of this notice. If any claim or objection is not received in the mandatory period, it will be any objection/claim and deal will be completed. presumed that no one is having

Adv. C. M. Pandey C-202, Shree Swami Krupa, Phase II, Dhokali Naka, Kolshet Road, Thane (W) - 400 607. Mob. No. 9821554679

ublishing this notice, failing which my client wi roceed with proceedings in respect of the said A. R. DUBEY -iai. Date : 09/02/2021 Advocate High Cour M.: 9323598618

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my Client Mr. Pravin Prabhakar Masurkar Owner of Flat No. 7, Bldg. No. 11, ACE Co-op. Hos. Soc Ltd., Kondkar Wadi, Veer Savarkar Road Virar (E), Tal. Vasai, Dist: Palghar and member of Society & holding share certificate 416 to 420. This Flat was purchased from Mr. Gunaii Ramchandra Gurav by Agreement for Sale dtd 08.01.2010, the said agreement is Lost/misplaced. Mr. Gunaji Ramchandra Gurav has purchased the flat from Air Corporation Employees Co-op. Hsg. Soc. Ltd., vide agreement and correction deed dtd. 24.12.2010. Hence the notice is hereby given that any person/s have found or have any claim/right/title/interest. mortgage regarding this flat premises shal contact me personally with original proof or document mentioned above as misplaced within the 15 days of issuing this notice. Place: Mumbai Date: 09.02.2021 Silvin Kale (Legal Advisor) Sr. 1 to 7, Room No. 97-A

3rd Floor Annex Bldg., Bombay Session Court, Mum. Mob:7039791192 Email: silvinkale@gmail.com

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Madhavi Manohar Shinde is the sole owner of Gala No. 1. Ground Floor Sheetal Industry estate Ltd. Vasa (East). Thane- 401210 in Sheeta ndustry estate Co-operative Housing Society Limited holding Share Certificate No. 1 of 5 Shares of Rs. 50/- each with distinctive Nos 1 to 5 (both inclusive) issued by the said society. The origina Registration lodging receipt and Agreement and Agreement dated 16/07/1983 in respect of the said Gala has been lost / misplaced. f any person having any claim, right

itle and interest of whatsoeve nature over the same by way of sale nortgage, lien, exchange inheritance, trust, legacy naintenance, adverse, legacy possession, lease, leave and licence, lien or otherwise howsoeve are herby required to make known to the undersigned Advocate within 14 days from the date of publicatior with documentation proof in writing or legal evidence and after expiry o 14 days notice period, any claim rom any person or public will not be entertained and the said deal will be completed Mumbai Dated: 8-2-2021

G. Rosario Monteiro Advocate High Court Ready Money Mansior Office No. 20/22,

Teekays, Fountain Mumbai- 400 023

### EBIT (earnings before interest and taxes) guidance provided by the company last month, HCL Tech said in a statement.

New Delhi: HCL Technologies on Monday announced a special one-time bonus worth over Rs 700 crore for its employees, as the IT giant

### PUBLIC NOTICE

Ms. Kaamini Santosh Pandey D/o Santosh Pandey resident of Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai 400093, hereby declare that the name of Kaminee Santosh Pandey has been changed to Kaamini Santosh Pandey vide affidavit dated 8th February of 2021, sworn before Notary J. P. Pal Date: 09.02.2021 Place: Mumbai

### PUBLIC NOTICE

Smt. Shankarbai Laxman Pawar, a member of "Gaurav Jeevan No. 2 Bldg" of Ravi Jeevan 1.8 2 CHSL, Gaurav Jeana No. 2 Bldg" of Ravi Jeevan 1.8 2 CHSL, Gaurav Sankalp, Phase 1, Hatkesh, Udyog Nagar, Mira Road (E), Thane and the owner of Flat No. 304, of the society, died on 19-0-2019. Furthermore, the Share Certificate No. 036, Distinctive Nos from 176 to 180 issued by the society in *r*/o said flat is lost somewhere. On behalf of her daughter Smt. Chanda Hanumanta Dhotre the claimant of her shares and right, title and interest in said flat, thereby give the notice to the general public and request, if anyone finds the aforesaid document or having any claim of any nature in respect of the said flat, to make the same known in writing to me within 14 days from the publication of this notice together with all relevant documents in support of his claim, failing which it would be presumed that there is no claim of anyone in respect thereof and or whatever claim if any, has been waived off.

Place : Mira Road / Date : 09/02/2021 Adv. Shaukat Ali Shaikh

### PUBLIC NOTICE

Ne,MR. SUBHASH CHAND RAJ & MRS CHANDA DEVI, both adults, Indian inhabitants residing at B/201, Anmol Royal Garden, Shant Park, Mira Road (E), Thane 401107, do hereby inform to the public that, our son MR. SAHIL RA. and our daughter - in - law MRS. HEENAraj have been disowned and disinherited by us from the ights, titles, claims, shares, interests from all ou movable and immovable properties, wherever or whatever it may be. We further inform that if anybody deals with said MR. SAHIL RAJ and his said wife MRS. HEENA RAJ, he will do so of his wn risk and responsibility and we will not be esponsible or liable for any act done by them ir any manner. Place : Thane / Date : 09/02/2021 MR. SUBHASH CHAND RAJ & MRS. CHANDA DEVI



### I Mr. Santosh Pandey resident of Mahakali Caves Road, Andheri East. Mumbai 400093. hereby declare that the name of Santosh Kumar Pandey has been changed to Santosh Pandey vide affidavit dated 8th February of 2021, sworn before Notary J.P. Pal Date: 09.02.2021 Place: Mumbai

#### **PUBLIC NOTICE** CHANGE OF NAME

I. formerly known, called and addressed as MRS. JOSEPHINE GONSALVES, now wish to be known, called and addressed as MISS. JOSEPHINE HODGSON All documents bearing these names refer to me and remain valid and for all purpose with immediate effect have stated on oath affidavi dated: 9th February, 2021 MISS. JOSEPHINE HODGSON.

### VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED .: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri ( Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.vfsl.org, Email: info@visagar.com CIN: L999999MH1994PLC076858

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 12° February, 2021 at the Registered Office of the Company, inter-aila, to consider and approve the Un-Audited Financial Results for the third quarter ended 31° December, 2020 along with other business, if any. This information is also available on the website of BSE Limited - www.bseinda.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company, www.vfs.org. NOTICE

he website of the Company - www.vfsl.org For Visagar Financial Services Limite (Tilokchand Koth Date: 09.02.2021 Place: Mumbai

DIRector DIN: 00413627



marked USD 10 billion (about Rs 72,800 crore) revenue milestone.

The special bonus will be paid to employees in February 2021, amounting to nearly USD 90 million plus payroll taxes in some countries, the impact of which is excluded from FY21 EBIT (earnings before interest and taxes) guidance provided by the company last month, HCL Tech

### Get over 35 Aadhaar services on your smartphone; Know important places where mAadhaar app can be used

New Delhi: Aadhaar issuing body Unique Identification Authority of India (UIDAI) keeps bringing several online and mobile services for the comfort and convenience of the users. One such convenient service is the mAadhaar app which can be used in several important places in the country, besides offering over 35 Aadhaar services on your smartphone. UIDAI has tweeted:

Important places where mAadhaar app can be used

mAadhaar is more than an Aadhaar card in a wallet. Those having

mAadhaar app can convinently used it anywhere anytime within India. On one hand while the mAadhaar profile is accepted as a valid ID proof at Airports and

Railway stations, on the other hand

495 41

15 8.1

resident can use the features in the app to share their eKYC or QR code with service providers who seek Aadhaar verification

of their customers before providing Aadhaar services. However, mAadhaar does not give you the facility to update demographic details such as your Name, date of birth and Mobile number. Who can create profile on

m-Aadhaar App? A person whose Aadhaar card is linked to his/her registered mobile number can create Aadhaar profile in the

mAadhaar App. Such individuals can register their profile in an App installed in any smartphone. However the OTP will be sent to only their registered mobile.





दिनांक: ०९.०२.२०२१

वतीने चौकशी करीत आहे.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

हे श्री. दिनकर नामा भोपी यांच्याकडून खालील

नमुद मालमत्ता खरेदी व प्राप्त करू इच्छित

मालमत्तेच्या अधिकाराची माझ्या अशिलाच्य

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तासंदर्भात

विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस

भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा

अन्य इतर प्रकारे कोणताही दावा. अधिकार

हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात

मृष्ठठचर्थ करारनामा आणि∕किंवा

. दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील

वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ॲडव्होकेट नेविल

छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.८

तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा

रस्ता, वीर सावरकर गार्डनजवळ, बोरिवली

(प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या

तारखेपासून ७ **(सात)** दिवसांत कळवावे.

अन्यथा माझे अशील असे दावा किंवा आक्षेप

विचारात न घेता खाली नमुद जागेच्या

खरेदीकरिता व्यवहार पुर्ण करतील तसेच दावा

किंवा आक्षेप असल्यास सोडून दिले व स्थगित

केले आहेत असे समजले जाईल आणि व्यवहार

पूर्ण केला जाईल आणि पुढे माझे अशील

दावाकरिता जबाबदार असणार नाहीत. कृपय

गेंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

नमीन सर्व्हे क्र.७०/२, क्षेत्र ०.३९.३०

आकार-५.३१, पो.ख.-०.०३.००, गाव

हरिग्राम, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील

सही/-

श्री. नेविल छेडा

वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत

आहे की, माझे अशील नामे (१) श्री. समीर

जगन्नाथ मुद्रास, वय सुमारे ४२ वर्षे, र/ठि.

१०४, साई प्रसाद, हनुमान रोड, विलेपार्ले

(पुर्व), मुंबई-४०००५७ आणि (२) श्री.

ललित जगन्नाथ मुद्रास, वय सुमारे ३७ वर्षे,

र/ठि.: ८०/७९८, सिद्धीविनायक सोसायटी,

महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई-

४०००६७ यांचे त्यांचा सख्खा भाऊ नामे

श्री. विजय जगन्नाथ मुद्रास, वय सुमारे ४७

वर्षे, र/ठि.: ८०/७९८, सिद्धीविनायक

सोसायटी. महावीर नगर, कांदिवली (प.),

मुंबई-४०००६७ याच्यासह मागी ५ वर्षांपासून

कोणताही संबंध नाही आणि माझे अशिलास

मागील ५ वर्षांकरिता त्याच्याकडून कोणत्याही

प्रकारे किंवा परिवारासाठी कोणतेही अंशदान

प्राप्त झालेले नाही आणि त्याच्या वर्तणुकीमुळे

माझे अशिलांनी त्यांचे भावासह सर्व संबंध

तोडले आहेत आणि यापूढे माझे अशील हे

त्याने केलेल्या कोणत्याही कारवाई, करारनाम

व व्यवहाराकरिता जबाबदार असणार नाहीत

आणि त्यांच्या भावाने केलेले कोणतेही ततीय

पक्षकार व्यवहार खारीज केले आहेत आणि

जर कोणी व्यक्ती व्यवहार करीत असल्यास

त्यांनी ते स्वत:च्या जोखिम, मुल्य व

ठिकाण: मुंबई

दावा विचारात घेतले जणार नाही.

गलमत्तेचे सर्व भाग व खंड.

दिनांक: ०९.०२.२०२१

ठिकाण: मुंबई



: देशातील साखरेची गरज भागवून उर्वरित साखर निर्यात करण्यासाठी के द्र सरकारने साखर निर्यात योजना जाहीर के ली आहे. त्यानुसार आतापर्यंत देशभरातून २५ लाख टन साखर नियातींचे करार झाले असून त्यात राज्यातील सात लाख टन साखरेचा समावेश आहे. साखर कारखान्यांनी निर्यात वाढवावी, याकरिता केंद्र सरकारने अनुदान योजना जाहीर के ली आहे. ही योजना २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याचे धोरण आहे. या योजनेनुसार यंदा देशातून ६० लाख टन साखर निर्यात करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापैकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, 'गेल्या वर्षी भारतातून ५९ लाख टन साखर निर्यात करण्यात आली. यंदा ६० लाख टन साखर नियातींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांपैकी आतापर्यंत २५ लाख टन साखर नियातींचे करार झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात लाख टन साखरेचा समावेश आहे. केंद्राने साखर निर्यात अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रति किलो सहा रुपये अनुदान आहे. मात्र, ही घोषणा विलंबाने करण्यात आली. अन्यथा, आतापर्यंत देशभरातून ४५ लाख टन साखरेचे करार झाले असते. यंदा देशात साखर उत्पादन जास्त होणार असल्याने केंद्राच्या अनुदान योजनेनुसार साखर निर्यात करून झाल्यानंतर योजनेतील अनुदानाशिवायही साखर नियार्तीची तयारी आहे. असेही नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

### होणार काय?

यंदा देशात ३१० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे, तर गेल्या वर्षीची १०७ लाख टन साखर शिल्लक आहे. देशातून ६० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट

सही/-आर.एम. चव्हाण

परिणामावर करावा



इन्व्हेन्ट ॲसेटस् सिक्युरिटायझेशन invent ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन प्रा.लि.

नोंदणीकृत कार्यालय: बख्तावर, सुट बी, तळमजला, बॅकवे रिक्लेमेशन, स्किम ब्लॉक क्र.३, २२९, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

PUBLIC NOTICE

We,MR. SUBHASH CHAND RAJ & MRS. HANDA DEVI, both adults, Indian inhabitants, esiding at B/201, Anmol Royal Garden, Shanti Park, Mira Road (E), Thane 401107, do hereby nform to the public that, our son MR. SAHIL RAJ and our daughter -in - law MRS. HEENAraj have een discovned and disinherited by us from the ights, titles, claims, shares, interests from all our worked and umonohal corporatise. whereave or

gnis, intest, claims, shares, interests from an our novable and immovable properties, wherever or vhatever it may be. We further inform that if, nybody deals with said MR. SAHIL RAJ and his aid wife MRS. HEENA RAJ, he will do so of his

when the final responsibility and we will not be esponsible or liable for any act done by them in my manner. Place : Thane / Date : 09/02/2021

MR. SUBHASH CHAND RAJ & MRS. CHANDA DEVI

ताबा सूचना ज्याअर्थी, कॅनरा बॅंक हे प्रमुख बॅंक आणि प्रतिभूत सावको असून त्यांनी समुहाच्या वतीने वैयक्तिककरित्य दिनांक ०४.०३.२०११ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार कर्जदार सुध इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन लिमिटेड (परिसमापेनात) तसेच त्यांचे तारणकर्ता व जामिनॅदार यांना संयु ् आणि वेगवेगळे असे सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत ३१.०१.२०११ रोजी कॅनरा बॅव व फेडरल बॅंक यांना देय असलेली रक्कम रू.५,५९,६२,७६८.०६ (रुपये पाच कोटी एकोणसाठ लाख सांगण्यात आले होते. यापुढे सदर सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियद ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा) आपि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना वितरीत केली होती.

कॅनरा बॅंक व फेडरल बॅंक सुधा इंडर्स्ट्रीयल कॉर्पोरेशन लिमिटेड (परिसमापनात) यांना कर्ज व वित्तीय हाययता दिली होती आणि तद्तंतर इन्ट्रेन्ट अंसेटस् सिक्युरिटायझेशन अंग्ड रिकन्स्ट्रक्शन प्रा.ति (इन्वेन्ट) या सरफायसी कायदा २००२ चे कलम ३ अन्वये भारतीय रिझर्व्ह बॅकेकडे (आरबीआय) ोंदणीकृत मालमत्ता पुर्नरचना कंपनी यांनी कॅनरा बॅंक व आरसील (फेडरल बॅंकेकडून पुर्वी प्राप्त ऋण पांच्याकडन कर्जदारांचे ऋण प्राप्त केले आहे. तसेच सरफायसी कायदा २००२ च्या तरतदीअंतर्गत अन्य सर्व अधिकार, हक्क व हित घेतले आहेत. कर्ज प्राप्तीनंतर इन्वेन्ट यांनी वित्तीय धनको म्हणून कारभार हाती घेतला आहे

विशेषतः कर्जेदार अर्थात सुधा इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन लिमिटेड (परिसमापनात), तारणकर्ता व जामिनदा यांनी वर नमूद केलेली 'उक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्व्याच्या कलम १३(४) सहवाचिता सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑर्फ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट. २००२ चे नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमत ञ्लेल्या मालमत्तेचा ताबा ४ फेब्रुवारी, २०२१ रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता व जामित्रदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सद् मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी नारी रागेष्ट अन्याहे करता ये विकास करता है। इन्देन्ट अंदेरत सिंबयुरियायंश्वेशन अंध रिकन्स्ट्रबंग प्राति, यांच्याकं ३१.०१.२०५१ रोजी कॅन्या बँक व फेडरल बँक यांना देय असलेली रक्षम रु.५,५९,६२,७६८.०६ (रुपये पांच कोटी एकोणसाठ लाख ब्रासूष्ट हजार सातशे अड्रुसष्ट आणि पैसे सहा फक्त) आणि रक्षम रु.२,७१,२३,४०९.०० (रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख तेवीस हजार चारशे एक फक्त) उपरोक्त तारखेपासून रक्कम जमा होईपर्यंत भागमार प्रमुखार पाठ्य पाप हुआ है। करारदराने त्यावरील पुढील व्याज व खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावे मालमत्तेचे वर्णन

गर्यालय जागा असलेले औद्योगिक गाळा क्र.११८ व ११९, १ला मजला, क्षेत्रफळ ८४० चौ.फु. व ६२० भगवालव भागा अत्तलल आधागच गोळा क्र. १४८ व ११९, १लो मंजली, क्षेत्रफेळ ८४० चीफ़ु वे ६२ चौ.फु. (सुपर बिल्टअप क्षेत्र), सीटीएस क्र.७३३, ७३४, ७३५(भाग) व ७३७(भाग), सर्व्ह क्र.२७९ हिस्सा क्र.५(भाग) व सर्व्ह क्र.२९२(भाग), क्षेत्रफळ ११२७५.६७ यार्डस, शांती इंडस्ट्रीयल इस्टेट एस.एन. रोड, मुलुंड (प.), कुर्ला तालुका, मुंबई–४०००८० आणि **चतुःसिमाः पुर्वेस**–युव्ह; **पश्चिमेस**-सुधीर इमारत; **उत्तरेस**–एस.एन. रोड; **दक्षिणेस–**इमारत.

दिनांकः ०४ फेब्रुवारी, २०२१, वेळ: दु.२.०० प्राधिकृत अधिर्कतरी विकाण: मुलुंड, मुंबई इन्व्हेन्ट ॲसेटस् सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन प्रा.लि. प्राधिकत अधिकार्र



मालाड (प.), तळमजला, स्पेस हाऊस, रामचंद्र लेन, पारस इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, काचीपाडा, मालाड (प.), मुंबई-४०००६४. द्र.:०२२-२८८३४५१४, ई-मेल:bm2285@unionbankofindia.com

### (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम-८(१))

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिय ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **युनियन बॅंक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी ०२.०३.२०२० रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री अरुण मोहन देवाडिगा व श्रीमती सुचित्रा अरुण देवाडिगा यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासू-६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.२४,४८,७१८.४७ (रुपये चोवीस लाख अट्ठेचाळीस हजा सातशे अठरा आणि पैसे सत्तेचाळीस फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वार्क्षेरीकर्त्यांन सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ४ फेब्रुवारी, २०२१** रोर्ज घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन** बँक ऑफ इंडिया, मालाड पश्चिम शाखा यांच्याकडे रु.२४,४८,७१८.४७ (रुपये चोवीस लाख अट्ठेचाळीस हजार सातशे अठरा आणि पैसे सत्तेचाळीस फक्त) अधिक त्यावरील व्याज जमाँ करावी

फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ई विंग, दिनेश टेरेस कोहौसोलि. (सोसायटी नोंद क्र.टीएनए, (टीएनए)/एचएसजी/टीसी/१९२८३/१९९९-२०००), सर्व्हे क्र.३६३, नविन सर्व्हे क्र.६६, हिस्सा क्र.९, १४, २० व २१, गाव भाईंदर, पार्श्वनगर, साई पेट्रोल पंपाच्या मागे, गिता नगर रोड, मिरा भाईंदर रोड, मिरा भाईंदर पुर्व, जिल्हा ठाणे-४०११०७.

		जाहीर व	सूचना			सागर प्रोडक्शन्स लिमिटेड नॉदणीकृत कार्यातयः से – ३०२, रॉयल सॅफ्स, अज्येत कॉम्प्ले शास्त्री नयर, सिटी मॉलच्या मागे, न्यु लिंक रोड, अंधेरी (१), यंबसाईट: www.sagarproductions.com ई-मेल: splgrive@rediffmail.com CIN1:133000MH1980PLC170432					
डल्ल्युसी एकत्रित त समाविष्ट, श्ला मज मुंबई-४०००७८ या यांचे अनुमतीने <b>अप</b> जर कोणा व्यक्तीस, त त्यांचे दावा पृष्ठ्यथ (चौदा) दिवसांच्या	ासेच निवासी <sup>द</sup> ला (सदर जा जागेबाबत वा <b>ार्ण आनंद मा</b> उपरोक्त मालग् ताबा किंवा अ ई सर्व दस्तावे आत कळवावे आमचे अशील णि आमच्या अ	आमचे अझील वें जागा क्र.ए/२ ज्या होवाट अधिकार ज <b>लंडकर</b> यांच्याकडू सत्ताबाबत वारसाह न्य इतर प्रकारे के जांसह खालील स . अन्यथा अझा दा करतील आणि इ वीरीलांवर बंधनका	हे व्यावसायिक ट् ामध्ये एक खोली ग म्हणून ज्ञात इम मीन मालक व म न खरेदी करू ड् क, रोअर, विक्री ोणताही दावा ि वाक्षरीकर्ताकडे व्यांच्या कोणत्या असे दावा असल्प	।, तारण, भाडेपट्टा, मा केंवा अधिकार असल्या सदर सूचना प्रकाशनाप ही संदर्भाशिवाय सदर ज ग्रास ते त्याग केले आहे हीत.	उब्ल्यु.सी. एप (प.), <b>त्री दळवी</b> लकीहक, स त्यांनी ासून १४ तागेबाबत	सूरवना से बी (लिस्टिंग ऑढिंगे शन्स अॅण्ड डि स्कल) रिकायसरेल्स) रेयुळेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवारि नियम २९ नुसार येथे सूरना देग्यात येत आहे की, ३१ डिसें २०२० रोजी संपलेल्या निमाहीकारेला अलेखापरिक्षित वि निष्कर्ष विचारात घेथे व मान्यता देथो तसे ब्रह्म व्हतर व्यवस याकरिता कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात १३ फेब्रुया २०२१ रोजी कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात १३ फेब्रुया २०२१ रोजी कंपनीच्या निपल्ली जेथे स्विकध्द आहे स्टॉक एक्सचे जच्या (बीएसई) www.bseindia.cu वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sagaproductions. वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sagaproductions. तेबसाईटवर उपलब्ध आहे. सागर प्रोडक्शन्स लिमिटेडकारि सही (कलाकाड साथ					
3.46, and 14.11				इच्छक खरेदीदारां		दिनांकः ०९.०२.२०२१ डीआयएन:००१५०८					
				द्वारा ए.व्ही. जैन अस		महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड					
२६, 1	दाराशॉ इमारत		नॉदणीकृत कार्यातवाः १००/१०८, देव म्ठाझा, एस.व्ही. रोड, अंधेरों (प), मुंबई–४०००५८ दूर:२२-६७४२४८९५ Website: www.mahacorp.in E-mail:mcl@visagar.com CIN:L71100MH1982PLC028750								
सो	सीआयए सीआयए : एच.क्र.१८२ सायटीजवळ, ईट:www.pr	गार	सूचना सेबी (लिस्टिंग ऑस्टिंगेल्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्रायस्पेंट्स) रेप्युलंशन्त २०१५ या नियम ४७ सहवाबिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेच्या सिमाहीकरिता अलेवापशिति वित्यी सिम्कर्ष विवायत घेणे व मान्यता हेणे तसेब इतर व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयता १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळावी सभा होगार आहे. सदर सूचना कंपनीच्या								
		जाहीर विषयः कंपनीचे र	<u>c</u> (	r		प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या					
	रेपत्रक क्र.सेबी, नुसार आणि व	′एचओ/एमआयअ त्यातील लागू तरतू	ारएसडी/डीओएस दीनुसार येथे सुचि	त३/सीआयआर/पी/२० गत करण्यात येत आहे व		www.mahacorp.in वेबसाईंटवर उपलब्ध आहे. महाराष्ट्र कॉपरिशन लिमिटेडक सही तिलोकचंद को					
अनुक्रमांक	फोलिओ क.	भाग प्रमाणपत्र क्र.	हस्तांतरीतीचे नाव	हस्तांतर नमुनानुसार हस्तांतरकर्त्यांचे नाव	भागांची संख्या	विकाणः मुंबई संच दिनांकः ०९.०२.२०२१ डीआयएन:००४१३।					
- १०६८७२८६ ००० ००६८८२७६०००	एस०१५०१	-80285000 52285000	रामस्वरुप अगरवाल	सुवर्णा कुमार श्रीवास्तव अंबिका श्रीवास्तव कृष्णा कुमार श्रीवास्तव	१०००	विसागर पॉलिटेक्स लिमिटेड नॉदगीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एतः व्ही.रोड, अंधेरी (q) मुंबई-४०००५८. द्रर०२२-६७४२४८९५					
संदर्भीत प्रतिभूत हर कंपनीचे कंपनी स कंपनीकडे किंवा हस्तांतरणाची प्रक्रि किंवा कंपनीचे कंपन	तांतरणास आधं चिव किंवा नि त्यांचे निबंधक या केली जाईर नी सचिव किंवा ३0 दिवसांच्य णि पुढे शेअर्स	तेप असल्यास त्यांन बंधक व हस्तांतर व हस्तांतर प्रति त. यापुढे कंपनीचे निबंधक व हस्तांत । कालावधीनंतर बं	ी वृत्तपत्रात सदर प्रतिनिधी यांच्य नेधीकडे आक्षेप कंपनी सचिव विं र प्रतिनिधीचे को ज्पनीकडे येणाऱ्या	गा व्यक्तीस किंवा प्राधिव सूचना प्रकाशनापासून ३ प्राग्त न झाल्यास उपरो का निबंधक व हस्तात णीही अधिकार किंवा दो कोणत्याही दावाकरिता तला जाणार नाही. प्रतिक पॅनेल्स लिमि	0 दिवसांत आणि जर क्ति शेअर्स र प्रतिनिधी न्ही हे सदर जबाबदार	वेबसाईट:www.visayapolylaxin ई-नेल:contad@visayar.co सीजायएल: L65990MH1983PLC030215 सुबना सेबी (लिस्टिंग ऑढिलगेशन्स अॅण्ड डिस्क्ल) रिकाययसंट्स) रेयुलुवेशन्स २०१५ च्या नियम ३७ सहवा नियम ३९ नुसार येसे सुचना नेप्रयाता देश काई की, ३९ विसे २०२० रोजी संपलेल्या तूरीय तिमाहीकरिता अलेखापर्शि वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसे ब व्यवसाय याकरिता कंपनीच्या मॉचालक मंडळावी होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिमूती जेथे सूचि आहे त्या नंशनल रूटोंक एकसर्वेज (परायस)					
दिनाकः ०८.०२. ठिकाणः मंबर्ड	2025			गुणव व्यवस्थापकीय		www.nseindia.com आणि मुंबई स्टॉक एक्सचभेंज (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर अ					

दिनांकः ०८.०२.२०२१ ठिकाणः मुंबई निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लेंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३

-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in र.:०२२-४९१८६२७०. फॅक्स:०२२-४९१८६०६०

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील <mark>श्रीमती पुनम चंद्रेश शाह</mark> **व श्री. चंद्रेश किरीट शाह** हे खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमुद केलेले मालमत्ता श्रीमती रेणुका सुनिल नायर, हस्तांतरकर्ता यांच्याकडून नोंदणी क्र.बीडीआर–१६/९६९४/२०२० धारक दि.२४.१२.२०२० रोजीच्या नोंदणीकृत विक्री करारनामानुसार प्राप्त करू इच्छित आहेत. मे. भारत इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड इंजिनिरींग लिमिटेड व मे. तक्षा स्पेसेस प्रा.लि., विकासक आणि श्रीमती लिला राजगोपाल नायर व श्री. व्ही. राजगोपाल नायर, सदस्य आणि वास्तुशिल्प कोहौसोलि., सोसायटी/निश्चिती पक्षकार यांच्या दरम्यान निष्पादित नोंदणी क्र.बीडीआर-१/ ११०६८/२०१० धारक दिनांक २८.०६.२०१० रोजीचे स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता करारनामानुसार सदर फ्लॅट ए विंगमधील जुने फ्लॅट क्र.११ ऐवजी देण्यात आले होते. सदर श्री. व्ही. राजगोपाल नायर यांचे ०४.०२.२०११ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती लिला राजगोपाल नायर, श्रीमती रेणुका सुनिल नायर व श्री. जयाकृष्णन राजगोपाल नायर हे कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती रेणुका सुनिल नायर व श्री. जयाकृष्णन राजगोपाल नायर, मुक्तकर्ते यांनी नोंदणी क्र.बीडीआर-१६/६५३१/२०२० धारक दिनांक ३०.०९.२०२० रोजीचे मुक्तता करारनामानुसार सदर फ्लॅटमध्ये त्यांचे अविभाजीत शेअर, अधिकार, हक्क हे श्रीमती लिला ाजगोपाल नायर यांच्या नावे केले, ज्यांचे २४.१०.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार म्हणून सदर मुक्तकर्ते आहेत. श्री. जयाकृष्णन राजगोपाल नायर, मुक्तकर्ते यांच्या दरम्यान झालेला बीडीआर–१६/९६९२/२०२० धारक दिनांक २४.१२.२०२० रोजीचे अन्य नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार हस्तांतरकर्त्याच्या नावे, प्राप्तकर्ते, सदर फ्लॅटमधील सर्व अधिकार, हक्र, हित मुक्त करण्यात आले. दी वास्तुशिल्पा कोहौसोलि. यांनी दिनांक ०६.१२.२०२० रोजी हस्तांतरकर्त्याच्या नावे अनुक्रमांक ८१ ते ८६ व ३९१ ते ३९५ (दोन्ही समाविष्ट) करिता भागप्रमाणपत्र क्र.३७ हस्तांतर केले. उपरोक्त श्रीमती रेणुका सुनिल नायर यांनी नोंदणी क्र.बीडीआर-१६/९६९४/२०२० धारक दिनांक २४.१२.२०२० रोजीचे विक्री करारनाम माझे अशिलाच्या नावे निष्पादित केले.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेसंदर्भात, खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केल्यानुसार, विक्री, अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक्र, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्र, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत दुकान क्र.२, सी विंग, सहयोग को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., गावडे नगर, रावळपाँडा, एस.एन. दुबे रोड, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोंडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

#### वर संदर्भित मालमत्तेची अनसची



#### PUBLIC NOTICI CHANGE OF NAME

**PUBLIC NOTICE** 

one found the same, Please inform the

of this Public Notice. Failing which no claim

thereafter would be Duplicate share

certificate would be issued by the Society

Date: 09-02-2021/ Place: Mumbai

ठेकाणः मुंबई देनांकः ०९.०२.२०२१

to the said membe

ww.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित

सही / – तिलोकचंद कोठार्र

व्यवस्थापकीय संचालव

I. formerly known, called and addressed as MRS. JOSEPHINE GONSALVES, now wish to be known, called and addressed as MISS. JOSEPHINE HODGSON. All documents bearing these names refer to me and remain valid and for all purpose with immediate effect have stated on oath affidavit

dated: 9th February, 2021. MISS. JOSEPHINE HODGSON.

विसागर फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड व्यक्तिक कार्यालयः २०७/१०८, देव रजाझा, अंधेरी अग्नि केंद्रा सामोर, एस.वी.खे., अंधेरी (1), मुंबई–४०००५८. दूर:०२२-६७४२४८१५, बेबसाईट:www.vfsl.org, ई–केद:info@visagar.com सीआयएन:L99999MH1994PLC076858

**सूचना** बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज ोंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचित ायम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर संपलेल्या ततीय तिमाहीकरिता अले वेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इत यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची स भश्रुवारा, २०२१ राजा कंपनांच्या संचालक महळाचा सम होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्ः आहे त्या मुं बई स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य

गणक प्रनिद्ध आणि कं प्रनीच www.vfsl.org वेबसाईटवर उपलब्ध आहे. विसागर फायनान्शियल\_सर्विसेस लिमिटेडकरि सही/- तिलोकचंद कोठा ठिकाणः मुंबई दिनांकः ०९.०२.२०२१ संचाल

डीआयएन:००४१३६२७

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए–९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, प्लॉट क्र.बी–३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३. दूर:.०२२–६५५०१२००, Website:www.shalimarpro.co E-mail: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

**सूचना** बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स (ब) (गोलटर) आ।लंभावेगर अण्ड ।डरवंलाजर (प्रकारपर) (द्रार पुरक्रेसर २०१५ या नियम ४७ सहवांत्रिता नियम २१ नुसार थे सुचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोची ांचलेल्या तृतीय तिमाही व नजमाही करिता अलेखापरिका तांची निष्कर्ष विचारत घेने व माग्यता देणे तसेव इतर व्यवसाय कारिता कंपनीच्या नॉर्ट्याकेव कार्यात्यात २२ फेड्रुवारी, २०२१ को कंपनी कर्या नॉर्ट्याकेव कार्यात्यात १२ फेड्रुवारी, २०२१ रणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, भग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), बई–४०००५८. दूर.:०२२–६७४२४८९५ www.visagarpolytex.in ई–मेल:contact@visagar.cor रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचन कंपनीची प्रतिभूती जेथे सुचिबध्द आहे त्या मुंबई स्टॉक एक्सचेंज परिपत्तुं भारत स्वित्य के आहे. परिपत्तुं भारत www.sbsindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरिट **सूचना** ऽस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

सही/ तिलोकचंद कोठा ाणः मुंबई दिनांकः ०९.०२.२०२१ संचालक, डीआयएन:००४१३६२७

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr.Budhram H. Gupta the joint owner with Mrs. Manjudevi S. Gupta of Flat No. B/404, Alica Nagar Bldg.No.7 CHS Ltd., Lokhandwala Township, Akufi Road, Kandivli (E), Mumbai 400 101, expired on 29/05/2012. Now Mrs. Manjudevi S. Gupta the beneficiary of Will dated 06/10/2011 of the deceased is daiming his share in the property. his share in the property .

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and डीआयएन:००४१३६२७ nterest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies Notice is hereby given that Mrs. Prabha of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of Ajit Naik and Late Ajit P. Naik Address is of his/her/their daims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. Regal Classic Co-operative Housing Society Ltd. Star Residency, Evershine <u>City, Vasai East 401208.</u> has Lost and Misplaced the Share Certificate not Fraceable original share certificate if any

undersigned with in14 days from the date Dated on this 9th day of February 2021 at Mumba LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO." PATEL ESTATE, C.P. ROAD

KANDIVLI(E), MUMBAI 400 10 Cell: 9892276126/9619115212/9819502415

(रू.कोटीत)

संपलेले वर्ष

#### नमुना क्र.१९ सूचना

Sd/-

Prabha Ajit Naik

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम २२ नुसार)

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ८(५) सहवाचिता कंपर्न (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम २२ नुसार १० एप्रिल, २००२ रोजी कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापना झालेली कंपनी त्यांचे परवाना कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ अंतर्गत परत देण्यासाठी आणि प्रायव्हेट लिमिटेड असे नाव अतिरिक्त पुढे लावून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कलम ८ अन्वये ऑल इंडिया अमोनिया उद्योग असोसिएशनद्वारे दिनांक ८ फेब्रुवारी, २०२१ रोजीचे एसआरएन: आर९६२३८३७३ नुसार क्षेत्रिय संचालक व कंपनी निबंधक १०० एव्हरेस्ट इमारत, मरीन लाईन्स, मुंबई-४००००२ येथे अर्ज करण्यात येणार आहे.

कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे

- अ. अमोनिया व अन्य स्वरुपातील इतर गॅसेस उत्पादन, खरेदी, विक्री, परिवहन, आयात व निर्यात कार्यात कार्यरत असलेले व्यक्तींना संघटीत करणे व काम करणे
- ब. अमोनिया इंडस्ट्री, व्यापार व परिवहन विकास व वर्धन करण्यासाठी प्रवर्तन
- नियोजित प्रायव्हेट कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-११२, १ला मजला, टर्फ इस्टेट, ३/६५, डॉ. ई–मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई-४०००११ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात कंपनी निबंधक १००, एव्हरेस्ट इमारत, मरीन लाईन्स, मुंबई-४००००२ येथे



सांकेतिक ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेकरिता)

कर्जदार तसेच जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार

स्थावर मालमत्तेचे वर्णन

खालील समाविष्ट मालमत्तेचे सर्व भाग व खंड:

	वकाल, उच न्यायालय	चतुसिमा: उत्तरेस – वैभव कॉम्प्लेक्स:		सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांच्या आत कंपनी निबंधक १००, एव्हरेस्ट इमारत, मरीन
असल्याने शिल्लक साखरेच्या	नोंदणी क्र.एमएएच/८१६/१९९५		फ्लॅट क्र.२०१, क्षेत्रफळ ८०२ चौ.फु. अर्थात ७४.५० चौ.मी. कार्पेट, २रा मजला, वास्तुशिल्पा कोहौसोलि.चे बेलमॉन्ट म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट सीटीएस क्र.१९१, १९२, १९४, गाव	
प्रश्नात थोडासा दिलासा मिळणार	ए-१४, बोळेश्वरी कोहौसोलि.,	पुवस – आताल रस्ता व श्राजा टावर;	काहांसाल.च बलमान्ट स्हणून शात इमारत, जमान प्लाट साटाएस क्र.८८८, ८८४, ८८४, गाव आंबिवली, तालुका अंधेरी, वीरा देसाई रोडचे पहिली उजवी गल्ली, आझाद नगर क्र.३, अंधेरी	
	बोळींज नाका, विरार पश्चिम,	पश्चिमेस – गीता नगर कॉम्प्लेक्स व आतील रस्ता.	जाबिपला, तालुका अवत, पारा दलाइ राडव पहिला उजेवा गुष्ठा, आझाद गुरे फ्र.२, अवत पश्चिम, मुंबई–४०००५८.	आज दिनांकीत ९ फेब्रुवारी, २०२१ सही/-
आह.	जिल्हा पालघर-४०१३०३.	सही/- <sup>1</sup>		नितीन मनोहरलाल छाब्रिया
<del>frieft</del>	ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०२.२०२१	ारण ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी	ाठकाण : मुंबई सहा/ - अड. मृणाल दळवा	
सुवर्णसंधी		ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०४.०२.२०२१ युनियन बँक ऑफ इंडिया, मालाड (प.)	दिनांक : ०९.०२.२०२१ मे. के.के. चावला ॲण्ड कंपनीच्या भागीदार	२०२/बी, स्काय स्क्रॅपर, ७४, भुलाभाई देसाई रोड, कंबाला हिल, मुंबई-४०००२६.
आंतरराष्ट्रीय बाजारात				

આવરરાષ્ટ્રાવ બાગારાલ साखरेचे दर जास्त असल्याने आणि सर्वाधिक साखर उत्पादन होणाऱ्या ब्राझील, थायलंड यांसारख्या देशांची साखर अद्याप बाजारात आलेली नसल्याने भारताला साखर निर्यातीची सुवर्णसंधी यंदा चालून आली आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे दर एप्रिल महिन्यात जाहीर होतात, तर थायलंडमध्ये गेल्या वर्षांपासून साखर उत्पा होत आहे.

Place : Mumbai

Date : 06.02.2021

											_
न वेबसाईट: www. ३१ डिसेंबर, २०२० र	दि बॉम्बे बिल्ले हाऊस, जे. एन. pombaydyeing.c ोजी संपलेल्या	हेरेडिया मार्ग, बॅल com, ई–मेलः g	<b>ॲंण्ड मॅ</b> व गर्ड इस्टेट, मुंबई- rievance_red	४०० ००१. दुर.क. ressal_cell@b	रिंग केप ०२२-६६६२००० ombaydyeing	०. फॅक्स क्र.:०२ J.com, CIN:L	२-६६१९२००१. 17120MH1879		क्रत्रित)		
अ. तपशिल	39.92.2020	संपलेली तिमाही			हमेव संपलेली नऊमाही संपलेले वर्ष ३९.१२.२०२० ३१.१२.२०१९ ३१.०३.२०२०			संपलेली तिमाही ३०.०९.२०२०	 नऊमाही ३१.१२.२०१९	_	

तर थायलंडमध्ये गेल्या तीन	अ.	तपशिल	३१.१२.२०२०	३०.०९.२०२०	३१.१२.२०१९	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	३१.०३.२०२०	३१.१२.२०२०		३१.१२.२०१९		३१.१२.२०१९	३१.०३.२०२०
	क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
वर्षांपासून साखर उत्पादन कमी	9.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९६.१३	२२५.७९	રૂ૮૬.૬૧	७१७.९६	૧૬૨७.३૬	୩९୪୪.ୡୡ	३९६.१३	२२५.७९	રૂ૮૬.૬૧	७१७.९६	୩६२७.३६	૧૬૪૪.૬૬
होत आहे.	ર.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(सहकारी नफा हिस्सा व अपवादात्मक बाबपूर्व)	(૧૧૬.૨૪)	(१७७.३४)	(૧३૮.૧६)	(४६०.८५)	(३६.८४)	(२०९.०७)	(૧૧૬.૨૪)	(१७७.३४)	(૧३૮.૧६)	(४६०.८५)	(३६.८४)	(२०९.०७)
	З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(૧૧૬.૨૪)	(૧૧૬.५६)	(૧३૮.૧६)	(४०३.०७)	(३६.८४)	(२०९.०७)	(११५.२०)	( 998.80)	(૧३૮.૧૧)	(૪૦૨.૮९)	(३६.७१)	(२०८.०९)
	8.	करानंतर अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(८२.४०)	(९०.७५)	૧૬૨.૬३	(३०२.३३)	२८०.०९	320.20	(८२.३६)	(९०.६६)	૧૬૨.૬૮	(३०२.३९)	२८०.२२	३२८.८५
	ц.	करानंतर खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-	(0.90)	(0.0२)	(0.4८)	(0.२४)	(0.९८)	(9.08)
	ξ.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(८२.४०)	(९०.७५)	୩६२.९३	(३०२.३३)	२८०.०९	३२७.८७	(9.90)	૧૨૨.५६	(६१.३२)	(३०२.३९)	२७९.२४	રૂર७.૮૧
	<b>(</b> 0.	इतर सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण)												
		<ul> <li>भ) बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनवर्गीकृत केले जाणार नाही</li> </ul>	(9.90)	૧૨૨.૬૬	(६१.३२)	ર૬૪.૦૬	(૨૬૧.૬૨)	(૪૧૨.૬૦)	(9.90)	૧૨૨.५६	(६१.३२)	ર૬૪.૦૬	(૨૬૧.૬૩)	(૪૧રૂ.૧૨)
ADVANCE LIFESTYLES LTD		२) बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनवर्गीकृत केले जाईल	-	-	-	-	-	-	(0.09)	(0.03)	0.08	(0.09)	0.03	0.0६
REGISTERED OFFICE: 2 <sup>nd</sup> Floor West Wing, Electric Mansion,	٢.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	(८३.५०)	39.८9	909.६٩	(८.२८)	૨૮.५३	(८४.६३)	(८३.५७)	39.८५	909.92	(८.३५)	२७.३४	(૮५.૨५)
Appasaheb Marathe Marg,	Я.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिभाग रू.२/–)	89.39	89.39	89.39	89.39	89.39	89.39	୪୩.३୩	89.39	89.39	89.39	89.39	89.39
Worli Mumbai 400025	90	. इतर समभाग						90.64						૪५.६२
CIN-L45309MH1988PLC268437	99	. उत्पन्न प्रतिभाग (रू.२/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) (खंडीत व अखंडीत कार्यचलनातून)												
Website: www.advance.net.in		अ) मूळ	(३.९९)	(४.३९)	७.८९	(૧૪.૬૪)	૧રૂ.५६	94.20	(३.९९)	(४.३९)	७.८६	(૧૪.૬૪)	૧રૂ.५૨	94.20
NOTICE		ब) सौमिकृत	(३.९९)	(४.३९)	७.८९	(૧૪.૬૪)	૧રૂ.૬	94.८७	(३.९९)	(४.३९)	७.८६	(૧૪.૬૪)	9३.५२	94.८७

दिनांक: ८ फेब्रुवारी, २०२१ ठिकाण: मुंबई

NOTICE IS HEREBY GIVEN THAT सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय नष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bombaydyeing.com वेबसाईटवर आणि pursuant to Clause 29(1) (a) read स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे with Clause 47 of the SEBI (Listing परिपत्रक क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दि.५ जुलै, २०१६ द्वारे फेरबदलनुसार सदर निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि दि.०६ फेब्रुवारी, २०२१ व ०८ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचलक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणनुसार भारतीय लेखाप्रमाण (इंड एएस) नुसार तयार केले आहेत. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहेत. that, a Meeting of the Audit 3अ. अर्धवर्षादरम्यान इंडएएस ११५ नुसार त्याचवेळी असे स्थावर संपदा कंत्राटातील महसूल मान्य करण्यात आले जसे की, वहिवाट प्रमाणपत्राच्या द्वितीय स्तर स्विकृतीवर करण्यात आले. प्रथम फेज व द्वितीय फेजकरिता वहिवाट प्रमाणपत्र हे ३१ मार्च, २०१९ रोजी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान प्राप्त झाले आहेत. ग्राहकाद्वारे कामगिरी अपुर्ततेमुळे ग्राहकांचे कंत्राट रद्द करण्यामुळे आलेले उत्पन्न महसूलात मोजण्यात आले. Committee and the Board of Directors of the Company will be ३ब. अशा प्रक्रियेचे व्यवहारातून नफा व तोटा हे कंपनीद्वारे निष्पादित स्थावर संपदा प्रक्रियेचे स्वरुपामुळे असल्याने ते वर्षभरात सुद्धा घेण्यात आलेले नाही. तसेच वर्षाकरिता नफा/तोटा प्रस्तुती करणात तिमाहीकरिताचे निष्कर्ष नाहीत held on Friday, 12<sup>th</sup> February, ३भ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या नऊमाही दरम्यान स्थावर मालमत्ता आणि मालमत्तेचे इतर बाबी, यंत्र व सामग्री यांच्या विक्रीवरील नफा (निव्वळ) बाबत उत्पन्न हे अपवादात्मक बाब प्रस्तुत करते. 2021 at Mumbai inter alia to २० सप्टेंबर, २०१९ रोजी भारत शासनाचे आयकर कायदा १९६१ च्या कलम ११५बीएए द्वारे मान्यतेप्रमाणे सरासरी वार्षिक आयकर दराच्या अंदाजितमधुन आलेले उद्देशाकरिता सुधारित आयकर दर विचारात घेण्यात आले. कंपनी जुन्या दराने आयकराचे भरणा करीत असल्याने कमी दराने स्थगित कर मालमत्ता व दायित consider and approve the un-मोजण्यात आले तसेच स्थगित कर मालमत्ता व दायित्व हे मुक्त किंवा तजवीज करणे अपेक्षित आहे. audited Financial Results of the कोविड- १९ चा कंपनीच्या व्यवसाय कार्यचलनावर प्रभाव झाला आहे जसे उत्पादन, विक्री आणि स्थावर मालमत्ता कार्यचलनाचे महसूल, रोख स्त्रोत इत्यादीवर प्रभाव पडला आहे. पीएसएफ विभागाचे यंत्रामध्ये जून २०२० च्या प्रथम सप्ताहात उत्पादन कार्यचलन सुरू करण्यात आले. कंपनीने वित्तीय निष्कर्ष तयार करतान Company for the Quarter ended कोविड-१९ चा शक्य प्रभाव घेण्यात आला ज्यात मालमत्तेचे निष्पादन मुल्याचे वसुली आणि संबंधित वापराचे कर निर्धारण समाविष्ट आहे. कंपनीचे पुढील वित्तीय निष्कर्षात या प्रादुर्भावाचा प्रभाव दिला जाणार नाही आणि वेळेच्या कालावधीवर कोविड-१९ स्थिती अवलंबून असेल. 31<sup>st</sup> December, 2020. विदेशी उपकंपनी पी.टी. फाईक्स्टार टेक्स्टाईल, इंडोनेशिया (पीटीएफएस) यांनी सन २०१८–१९ दरम्यान त्यांचे कार्यचलन बंद केले आणि तदनुसार एकत्रित विभागीय मालमत्ता व एकत्रित दायित्व आणि एकत्रित निष्कर्ष हे विक्री व अविरत कार्यचलनाकरिता धारण ना–वास्तविक मालमत्तेवरील इंडएएस १०५ नुसार खंडीत For Advance Lifestyles Ltd. कार्यचलन म्हणून वर्गीकृत करण्यात आले. Sd/ मागील कालावधीचे आकडे चालु कालावधी वर्गीकरणासाठी जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्गठित करण्यात आले आहेत. Company Secretary & दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडकरित **Compliance Officer** 

जहांगीर एन. वाडिया व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०००८८८३१)